

a. 31. शक्ति° 269, a, 30. घर्म° Spr. (II) 53. अघर्म° MBH. 13, 5482. मद्गाय° 3, 2735. R. 5, 26, 31. 36, 16. भाग्योष्म° RĪĀ-TAR. 5, 385. पुण्य° R. 5, 50, 11. दुष्कृत° MĀRK. P. 12, 15. अघ° Verz. d. Oxf. H. 172, b, 19. क्लेश° BHĀG. P. 4, 12, 45. 30, 27. विद्यु° Abnahme —, Hinschwinden des Mondes Verz. d. Oxf. H. 30, b, 7. 40, a, N. 1. दिवस° Ende des Tages MBH. 5, 7162. संतयं गम् MĀRK. P. 16, 33. RĪĀ-TAR. 4, 398. या Spr. (II) 1882. VP. 4, 13, 25. 3, 31, 33. आ-या VARĀH. BRH. S. 5, 26. RĪĀ-TAR. 3, 403. 4, 540. उप-या VARĀH. BRH. S. 17, 20. Spr. (II) 5808. प्र-या BHĀG. P. 6, 8, 26. नी RĪĀ-TAR. 3, 277. कार Spr. (II) 759. VARĀH. BRH. S. 5, 23, 92. धातुसंतयकृत् 7, 5. लोकसंतयवाक्ता 33, 26. — 2) Untergang der Welt: कालाग्निरिव संतये MBH. 13, 7271. Verz. d. Oxf. H. 49, b, 14. — 3) N. pr. eines Marutvant HARIV. 11345. — Vgl. मूत्र°, लोक° (auch Spr. (II) 5873), शुचि°.

संतर (von नर mit सम्) m. Zusammenfluss ÇĀT. BR. 10, 5, 2, 18. इडा-नाम् (auch संतार) N. eines Sāman Ind. St. 3, 207, a. PAÑĀV. BR. 15, 3, 14. 16, 11, 7. LĀṬJ. 3, 6, 24. 6, 11, 3.

संतार s. संतर.

संतिप्त s. u. तिप् mit सम्. भाष्य ein gedrängter —, kurzer Commentar Verz. d. B. H. No. 227. °होमप्रकार 1066. °वेदान्तशास्त्रप्रक्रिया Titel eines Commentars zum Ātmabodha HALL 103. °सार Titel einer Grammatik COLEBR. Misc. Ess. 2, 45. fg. Verz. d. Oxf. H. 173, b, No. 388. fgg. GILD. Bibl. 383. °गति f. oder संतिप्ता f. Bez. eines der sieben Theile im Kreise der Nakshatra nach Parāçara's System VARĀH. BRH. S. 7, 8. संतिप्तायां पुष्यः पुनर्वसुः फल्गुनीद्वयं च 10, 14.

संतिप्तक (von संतिप्त) m. = संतिप्ति BHAR. NĀTJĀÇ. 20, 55. अन्वर्थशिल्पयुक्ता बहुपुस्तोत्थापनचित्रनेपथ्यः । संतिप्तवस्तुविज्ञो ज्ञेयः संतिप्तको नाम ॥ 56.

संतिप्तत्व (von संतिप्त) n. das Schmalsein, — werden: पथूनाम् SUÇR. 1, 117, 18.

संतिप्ति (von तिप् mit सम्) f. in der Dramatik eine einfache Art sich zu helfen, eine Sache zu Stande zu bringen DAÇAR. 2, 53. SĪH. D. 420, 422.

संतिप्तिका f. dass. Comm. zu DAÇAR. 2, 53.

संतेप (von तिप् mit सम्) m. 1) das Zusammenwerfen, Vernichtung: प्रज्ञासंतेपसमये MBH. 3, 11421. — 2) Abkürzung, kurze —, gedrängte Darstellung (Gegens. विस्तर) AK. 3, 4, 4, 5. H. 1432. HALĪJ. 4, 81. MBH. 1, 41, 102. शाकद्वीपस्य संतेपो यथावत् — उक्त एषः 6, 411. 413. काव्य° R. 4, 1 in der Unterschr. Ind. St. 5, 159. SUÇR. 1, 237, 3. नीतिशास्त्राणाम् (so v. a. Quintessenz) Spr. (II) 6666. VARĀH. BRH. S. 46, 1. 49, 1. 79, 32. KATHĀS. 1, 10 (nach HALL in der Einl. zu VĪSĀVAD. 23 °मात्रं zu lesen). 21, 32. 22, 121. Verz. d. Oxf. H. 50, a, 12. 200, b, No. 476. PAÑĀT. 4, 17. PRATĀPAR. 22, b, 6. Comm. zu TS. PRĪT. 12, 6. SARVADARÇANAS. 108, 17. 124, 6. सत्यस्य संतेपः (= अनादरः Comm.) so v. a. kurze Darlegung der Wahrheit R. 6, 93, 15. तस्यैष करसंतेपो जिह्वाच्छ्रेः so v. a. um die Sache mit der Abgabe kurz abzumachen, so wird ihm dafür die Zunge abgeschnitten HARIV. 15802. संतेपात् mit kurzen Worten, in aller Kürze MĀKĪH. 137, 16. Spr. (II) 6665. KATHĀS. 27, 53. 35, 31. DRĪRTAS. 79, 17. SĪH. D. 465. SARVADARÇANAS. 32, 3. HIT. 93, 19. संतेपतम् dass. MBH. 3, 11915. 16677. SUÇR. 2, 304, 13. Spr. (II) 3253, v. I. PRATĀPAR. 69, b, 2.

SARVADARÇANAS. 33, 19. ÇĀK. zu KHĀND. UP. S. 1. BHĀG. P. 8, 13, 7. संतेपेण dass. R. 5, 55, 24. MADHUS. in Ind. St. 1, 14, 3. 23, 12. संतेपम् (absol.) dass. PAÑĀR. 2, 8, 28. am Anfange eines comp. in adv. Bed.: °दीप्ता Verz. d. Oxf. H. 93, a, 7. °होमप्रयोग 94, a, 27. °तिथिनिर्णयसार Verz. d. B. H. No. 1174. °पुरश्चरणाविधि Notices of Skt Mss. 218. °शंकरज्ञय Verz. d. Oxf. H. 232, b, No. 626. 260, No. 627. fg. °शारीक 72, b, 13. 226, b, No. 555. COLEBR. Misc. Ess. 1, 335. HALL 90. 203. Verz. d. B. H. No. 609 (°व्याख्यान). संतेपानुक्रमणिका Verz. d. Oxf. H. 44, b, 10. — 3) Zusammenfassung so v. a. Summe: संतेपेण द्विसप्ततिः M. 7, 157. संतेपतम् KULL. zu M. 1, 68. 7, 157. चतुर्लक्षसंतेपेण Verz. d. Oxf. H. 65, a, 27. — 4) in der Dramatik eine Erklärung in kurzen Worten, dass man sich einem Andern zur Verfügung stelle, SĪH. D. 434. 465. — 5) ein Mittel des Zusammendrängens SUÇR. 2, 28, 1. — Vgl. न्याय°.

संतेपक (wie eben) nom. ag. Zusammenwerfer, Vernichter MBH. 3, 13105.

संतेपण (wie eben) n. das Zusammendrängen, Verkürzen, Darlegen in kurzen Worten AK. 3, 3, 21.

संतेपत्र (wie eben) nom. ag. = संतेपक MBH. 13, 7013.

संतेभ (von 1. तुम् mit सम्) m. Stoss, Ruck, eine plötzliche heftige Bewegung, Erschütterung SUÇR. 1, 277, 15. 301, 21. 319, 21. स्तनोद्धरुन-संतेभान्वयमाना पदे पदे MBH. 3, 1825. समुद्राणाम् 10951. 7, 8187. मीन° R. 2, 40, 34. रथ° VIKR. 12. PRAB. 5, 1. PAÑĀR. 4, 6, 4. सैन्यानां संतेभः सागरोपमः MBH. 7, 5673. R. 7, 14, 7. चित्तत्वन्वोः eine Erschütterung des Herzens und des Leibes BHĀG. P. 3, 15, 43. auch ohne nähere Angabe Gemüthsbeziehung, Aufregung MBH. 3, 10946. 10951. संतेभश्चापि सन्नानामनावृष्टिकृतो ऽभवत् 5, 339. माण्डल° KĪM. NĪTIS. 8, 69. पुष्यकालो° RAGH. 10, 47. तेजस्वी संतेभात्प्रायः प्रतिपद्यते तेजः ÇĀK. 158, v. I. KATHĀS. 17, 130. 20, 66. 104, 188. 106, 177. संतेभिष्वप्यनुद्देगः SĪH. D. 92.

संतेभण (wie eben) n. अति° allzu heftige Erschütterung SUÇR. 2, 133, 5.

संतेभिन् (wie eben) adj. stossend: ein Wagen KĀRARA 2, 3.

संख्ये (von ख्या mit सम्) 1) adj. am Ende eines comp. zählend, überzählend P. 3, 2, 7. गो°, पशु° Schol. zu d. St. und zu 6, 2, 66. — 2) m. N. pr. eines Mannes Ind. St. 2, 292. — 3) f. आ a) Zählung: कृतानां पुधि वीराणाम् — संख्या न शक्यते कर्तुम् R. 6, 73, 11. संख्यामिवैषां धमरश्चकार RAGH. 16, 47. RĪĀ-TAR. 4, 699. केचिदेतां मृषा तेषां कालसंख्यां प्रचक्रिरे 1, 49. मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंख्या विधीयते Spr. (II) 4186. तथा तवाधि पुण्यस्य संख्या नैवोपपद्यते MĀRK. P. 15, 72. लेख्यसंख्याविद् so v. a. Arithmetik R. GOBR. 1, 80, 2. VJUTP. 119. fg. am Ende eines adj. comp.: लब्धाधिपत्यसंख्यानां भूभुजाम् die zu denen gezählt werden (gehören), die regiert haben, RĪĀ-TAR. 1, 50. — b) Zahl, Anzahl TRIK. 3, 3, 323. H. 872. an. 2, 386. fg. MRD. j. 59. HALĪJ. 5, 50. NIR. 3, 10. 4, 26. ब्रह्मा संख्याः संख्याताः ऀCV. ÇR. 10, 1, 16. °पूरण 17. GRH. 3, 4, 1. ÇĀT. BR. 7, 3, 4, 43. KĪT. ÇR. 1, 8, 20. 15, 8, 21. 20, 7, 1. एतेन न्यायेन तां तां संख्यां पूरयति ÇĀK. ÇR. 13, 15, 41. LĀṬJ. 6, 10, 24. 8, 1, 2. RV. PRĪT. 11, 11. 12, 9. न दोषाणाम् — अतो गम्यः संख्याया 14, 28. VS. PRĪT. 1, 49. M. 8, 31. 97. KĀN. 4, 1, 6. 2, 2, 37. JOGAS. 2, 50. TARKAS. 15. BHĀSHĪP. 110. SUÇR. 1, 336, 19. VARĀH. BRH. S. 53, 26. 65. 68, 105. 77, 21. RĪĀ-TAR. 5, 172. नाकारणरूपी संख्या so v. a. sind unzählige Spr. (II) 3537. तेषां संख्या न वि-